

हृविर्मुख् — हृविस्

2, 165. auf Çiva übertragen HARIV. 7427. — b) ein Gott BHAG. P. 4, 21, 39. — c) pl. Bez. der Manen der Kshatrija M. 3, 197.

हृविर्मुख् f. Opferplatz, personifizirt als Tochter Kardama's und Gatin Pulastja's BHAG. P. 3, 24, 22. 4, 1, 36.

हृविर्मयि adj. P. 3, 2, 27, Schol. Opfer zerstörend, — verwirrend RV. 7, 104, 21.

हृविर्मन्थ m. = अग्निमन्थ Prema spinosa RATNAM. 3.

हृविर्यङ्गेऽ m. Darbringung des Havis, so heisst eine Gattung von Opfern, die einfachen Opfer (neben Paçujagña und Soma); nach GAUTAMA: Agnijadheja, Agnihotra, Darça und Paurṇamāsa, die Kāturmāsja, Āgrajāñeshṭi, Nirūḍhapaçubandha und Sau-trāmaṇi Z. d. d. m. G. IX, lxxiii. Ind. St. 10, 323. fgg: GOP. Br. 1, 5, 23. तुषीर्वं फलीकरपौर्णे द्वा हृविर्यङ्गेभ्यो रुतांसि निरमज्जन् AIT. Br. 2, 7, 3, 32, 34. ÇAT. Br. 1, 1, 4, 7. 2, 1, 10. 5, 2, 11. 6, 3, 36. अशैष्यायाकुर्तिर्यङ्गविर्यङ्गः 7, 2, 10, 23. 12, 4, 2, 5. विध 11, 7, 2, 1. KĀT. CR. 6, 2, 4. हृविर्यङ्गविडः (Brahman, Hotar, Adhvārju, Maitrāvaraṇa, Āgnidhra) 9, 12, 16. °संस्था LĀT. 5, 4, 22. fg. PAJOGAR. 1. Verz. d. Oxf. H. 30, 6, 9, 266, b, 35. °काएड Bez. des 1ten (2ten) Buches im Çatapatha-brāhmaṇa. — Vgl. हृविर्यङ्गिक sg.

हृविर्यं m. N. pr. eines Sohnes des Agnidhra (Āgnidhra) und des von ihm beherrschten Varsha Mārak. P. 53, 34. — Vgl. हृविर्यं.

हृविर्यक् adj. (nom. °चाट्) das Opfer führend RV. 1, 72, 7.

हृविर्युति f. Darbringung einer Opfergabe: देवं H. 1538.

हृविःश्रव् m. N. pr. eines Sohnes des Dhṛitarāshṭra MBH. 1, 3748.

हृविष्कर् Havis bereiten, zu Havis machen (vgl. RV. 5, 28, 2) ÇAT. Br. 1, 8, 4, 33. fgg. हृविष्कर्तमेन सुवर्गं गमयति TS. 2, 6, 5, 3. 5, 7, 6, 5, 6, 4, 2, 4, 2, 3. न प्रूढाप मति दद्यान्नोच्छिष्ठं न हृविष्कृतम् M. 4, 80.

हृविष्कृता n. das Bereiten des Havis TS. 2, 6, 5, 5. TBr. 3, 5, 8, 3. ÇAT. Br. 1, 8, 4, 33. 9, 2, 14.

हृविष्टृत् 1) adj. Opfergabe zubereitend, das Havis herstellend RV. 1, 166, 2. 6, 66, 6. 8, 49, 15. 91, 13. AV. 7, 28, 1. 9, 6, 13. सृतिः 19, 42, 2. Narācāmīsa RV. 1, 13, 3. nach der Sitte des Rituals das Weib des Opferers oder der Āgnidhra Schol. zu KĀT. CR. 2, 4, 13 (nicht gedruckt). जाया ÇAT. Br. 1, 1, 4, 13. KĀT. CR. 2, 4, 13. 6, 7, 18. 8, 2, 18. KAU. 2. —

2) m. a) der Ausru/ हृविष्टृतेन्द्रि (VS. 1, 15) ÇAT. Br. 7, 2, 2, 1. KĀT. CR. 2, 4, 9. आ हृविष्टृत उद्दादनात् ĀCV. CR. 1, 12, 16. ÇĀNKH. CR. 4, 7, 2. LĀT. 4, 11, 21. — b) N. pr. eines Āñgirasa TS. 7, 1, 4, 1. — Vgl. हृविष्टृत.

हृविष्टृति f. Bereitung des Havis RV. 1, 18, 18. यो वृं दाशहृविष्टृतिम् 93, 3. 10, 91, 11.

हृविष्टृष्ट् abl. von हृविस् ÇĀNKH. CR. 1, 16, 16. fg.

हृविष्ट् m. N. pr. eines Dānava HARIV. 14289.

हृविष्ट्यङ्गः 1) f. eine Fünfzahl von Opfergegenständen: धानाः, करम्, परेवाप, पुरोडाश und पयस्या AIT. Br. 2, 24 (vgl. TBr. 1, 5, 4, 11). oder दधि, धानाः, सक्तवः, पुरोडाश und पयस्या Comm. zu PANĀKAV. Br. 13, 2. ÇAT. Br. 4, 2, 5, 21. fg. PANĀKAV. Br. 13, 2. 15, 1. 16, 1. — 2) adj. daraus bestehend: यज्ञ KĀT. 29, 1. AIT. Br. 2, 24.

हृविष्ट्यति m. Herr der Opferspende RV. 1, 12, 8. VS. 20, 70. SHĀPV. Br. 5, 7.

हृविष्ट्यन्द् — हृविष्ट्

हृविष्ट्यन्द् s. हृविष्ट्यन्द्.

हृविष्ट्यो adj. das Havis trinkend RV. 10, 18, 10.

हृविष्ट्यात्र॑ v. ein Gefäß für das Havis ÇAT. Br. 11, 2, 3, 4. KĀT. CR. 1, 8, 31.

हृविष्ट्यात्तीय adj. mit हृविष्ट्यात्तम् (RV. 10, 88) beginnend NIR. 7, 23. fehlerhaft हृविष्ट्यात्तीय M. 11, 251.

हृविष्ट्यत् (von हृविस्) 1) adj. a) der das Havis bereit hat, ein Darbringender RV. 1, 12, 9. 13, 1. 14, 5, 36. 2, 57, 2. 114, 8. 127, 10. पञ्चशुराद्यै हृविष्ट्यताम् 186, 1. अनु व्रतानि वर्तते हृविष्ट्यान् 183, 3, 5. 5, 2, 12. पञ्चं पूर्णज्ञते हृविष्ट्यान् 6, 10, 6. 73, 1. सप्त 10, 122, 4. AV. 6, 39, 1. 84, 2. KĀTHOP. 4, 8. मन्त्र॑ opferbereit RV. 7, 67, 1. — b) von Opfergaben begleitet, Havis enthaltend: das Opferross RV. 4, 162, 22. अर्क 167, 6. पञ्च 7, 70, 6. घृताची 3, 19, 2. 7, 1, 6. VS. 3, 4. सुच् 8, 23, 22. 49, 1. — 2) m. N. pr. eines Āñgirasa TS. 7, 1, 4, 1. eines Devarshi MBH. 2, 294. eines der sieben Rishi im 6ten Manvantara MĀRAK. P. 76, 54. BHĀG. P. 8, 5, 8. im 10ten HARIV. 472. MĀRAK. P. 94, 14. BHĀG. P. 8, 13, 21. fg. im 11ten MĀRAK. P. 94, 19. zweier Rishi im 11ten, eines Kājapa und eines Bhārgava, HARIV. 477. pl. Bez. bestimmter Manen, Söhne des Āñgiras, M. 3, 198. VP. 321, N. 1. Verz. d. Oxf. H. 39, b, 1 v. u. — 3) f. अभाति a) Bez. der Wunderkuh Kāmadhenu BHĀG. P. 9, 13, 24. — b) N. pr. einer Tochter des Āñgiras MBH. 3, 14127. — Vgl. हृविष्ट्यत.

हृविष्ट् 1) adj. (von हृविस्) gaṇa गवादि zu P. 5, 1, 2. a) zur Opfergabe geeignet, — bestimmt, — bereit: Ross RV. 4, 162, 4. ऊर्मि TS. 1, 2, 2, 3. Namentlich Reis, Gerste und andere Körner; in dieser Bed. auch substantivisch m. und n. KĀT. CR. 2, 3, 16. 4, 8, 3. 7, 2, 2. शश 15, 1, 10. 17, 1, 23. हृविष्ट्येषु चेद्विष्ट्यपाणेषु मरणम् 25, 7, 5. GOBH. 1, 4, 3. सिद्धस्य हृविष्ट्यस्य जुञ्जयत् ĀCV. GRBH. 4, 2, 1. °मति ÇĀNKH. CR. 4, 15, 10. KAU. 67, 82. हृविष्ट्यान्निर्वपति 87. M. 3, 256, 11, 106. 220. JĀGN. 1, 239. 303. MBH. 2, 98, 15, 1105. R. 7, 65, 23. SUÇA. 1, 316, 10. Verz. d. Oxf. H. 286, a, No. 670. युस् M. 11, 77. हृविष्ट्याशिन् 218. हृविष्ट्यालार् Verz. d. Oxf. H. 30, b, 38. हृविष्ट्यान् JĀGN. 1, 257. MĀRAK. P. 32, 2. WEBER, KRISHNAG. 296. हृविष्ट् n. = हृविस् घृत u. s. w. TRIK. 2, 7, 8. H. 407. — b) dem Havis gebührt: Çiva MBH. 7, 2877. — 2) adj. von हृविष्ट् P. 4, 4, 122. — 3) f. शा P. 4, 4, 122.

हृविष्ट्यतीय s. हृविष्ट्यात्तीय.

हृविष्ट्यन्द् (हृविस् + स्पन्द्) m. N. pr. eines Sohnes des Viçvāmitra R. 1, 57, 3. हृविष्ट्यन्द् ed. BOMB. हृविष्ट्यन्द् ed. GOBA. 58, 5.

हृविस् (von ऊ) URĀDIS. 2, 109. 1) n. Opfergabe, jeder Gegenstand, welcher als Gabe für die Götter ganz oder theilweise in das Feuer geworfen wird, gewöhnlich Fruchtkörper (geröstet, gekocht, als Mus oder in Kuchen gebacken), Soma, Milch in verschiedener Gestalt, Schmalz u. s. w. IND. ST. 10, 324. M. 3, 257. NAIGH. 1, 12 (= उदक). AK. 2, 7, 26. 9, 52. TRIK. 2, 7, 7. 3, 3, 454. H. 407. 831. an. 2, 596. MED. 8, 46. HALĀJ. 2, 261. RV. 1, 24, 11. 26, 6. प्राशान सूत्या हृवीषि 170, 5. वे देवा हृवीष्ट्याङ्गतम् 2, 1, 18. प्रे वे हृवीषि जुञ्जरे समिद्दे 2, 9, 3, 16, 1. हृवीषो पत्ति देवान् 3, 17, 2. 26, 7. स्वाक्षो देवान् हृवीषि 5, 5, 11. 28, 2. 37, 2. हृविष्ट्यवर्गं हृविषा इत्यं पद 6, 47, 27. विष्ट्ये देवा हृवीषि मादयम् 52, 17, 75, 8. भेरे हृविन् बृहिषि 7, 13, 1. हृवीषो वीतये 68, 2. der Soma